

MARATHA SAHAKARI BANK LTD., MUMBAI

Matushree CHSL, 196, Sir M V road, Nr. Natraj Studio, Andheri (East), Mumbai – 400 069.

NOTICE OF SPECIAL GENERAL MEETING

(only for Members)

Notice is hereby given to all Members/Shareholders of Maratha Sahakari Bank Ltd. , Mumbai that a Special General Meeting of all members/shareholders of the Bank will be held on **Saturday 18th March 2023, at 3.00 pm.**, sharp at Maratha Vaibhav Banquets, Sawantwadi Samaj Sansthan, B Wing, Star Mall, 3rd Floor, N. C. Kelkar Marg, Dadar West, Mumbai- 400 028. The Agenda of the meeting is as follows. It is requested that all the members be present at the meeting on time.

Agenda

1. To consider and approve the amended scheme of Merger/ Amalgamation of Maratha Sahakari Bank Ltd., Mumbai into The Cosmos Co-op. Bank Ltd. and send recommendation to Reserve Bank of India for approval of the amended scheme.

Mumbai

Date : 25/02/2023

By order of Board of Directors

Sd/-

(Shri Sanjay Shrinivas Pilankar)

Chief Executive Officer

Note : In accordance with the Bye-laws No. 35(3), if there is no quorum for this meeting the same will be adjourned for half an hour. The adjourned meeting will be held at 3.30 pm., at the same place and for which no quorum will be required.

Important Notice to Members :

Members are requested to bring their Membership Number and recognized valid Identity card while attending the meeting.

NOTICE

Ideas create, values protect

EDELWEISS FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: L99999MH1995PLC094641

Regd. Office: Edelweiss House, Off C.S.T. Road, Kalina, Mumbai - 400098.

Tel: +91 22 4009 4400 Fax: +91 22 4086 3610

Website: www.edelweissfin.com E-mail: efs@shareholders@edelweissfin.com

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND AUTHORITY

Notice is hereby given to the Members of Edelweiss Financial Services Limited (the Company) that in accordance with the provisions of Sections 124, 125 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, as amended (the Act) and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016, (the Rules) and the Circulars, Guidelines and instructions issued thereunder from time to time by the Investor Education and Protection Fund Authority (IEPFA), the Ministry of Corporate Affairs (the MCA), the Equity Shares in respect of which dividend amount has remained unpaid or unclaimed for a period of seven (7) consecutive years are required to be transferred by the Company to the Beneficial Owner /Demat Account of the IEPFA.

As per the requirements set out in the Act and the Rules, the Company has communicated individually to the concerned Shareholders at their address / e-mail address as available with the Depository(ies)/Depository Participant(s)/Registrar & Transfer Agent of the Company whose dividend amount has remained unpaid or unclaimed for a period of seven (7) consecutive years and consequently whose Equity Shares are liable to be transferred by the Company to IEPF Authority with a request to take appropriate actions in the matter.

The details of the Shareholders including their unpaid /unclaimed Dividends and the Equity Shares liable to be transferred to the Beneficial Owner / Demat Account of IEPFA is available on the website of the Company at www.edelweissfin.com, which shall also be regarded and shall be deemed to be an adequate notice for the purpose of transfer of Equity Shares by the Company to IEPFA pursuant to the provisions of the Act and the Rules. The Shareholders are requested to verify the details of their unpaid / unclaimed Dividends and the Equity Shares liable to be transferred to IEPFA on the website of the Company.

The Shareholders who have not claimed their dividends for a period of seven (7) consecutive years and whose dividends is unpaid / unclaimed are advised and requested to claim such unpaid / unclaimed dividends by making an application and providing supporting documents for the purpose either to the Company at the above stated address /e-mail ID or to the Registrar & Transfer Agent of the Company - M/s. Link Intime India Private Limited (Unit: Edelweiss Financial Services Limited), C- 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, e-mail : rnt.helpdesk@linkintime.co.in (RTA) by April 21, 2023.

The Shareholders are also requested to claim their unpaid/unclaimed Second Interim Dividend for the financial year 2015-16 and onwards before the same is transferred by the Company to IEPFA on respective due date. In case any unpaid / unclaimed dividend is disbursed, paid or credited during / out of the aforesaid period of seven (7) consecutive years, then such Equity Shares will not be transferred to the IEPF Authority. In case the Company / the RTA does not receive any application in this regard, we shall proceed to transfer the Equity Shares to the IEPFA without any further reference, notice or intimation to the shareholder in accordance with the provisions of the Act and the Rules.

Please note that after the transfer of the unpaid /unclaimed dividend amount and / or the Equity Shares by the Company to IEPFA, no claim shall lie against the Company in respect of such unpaid/unclaimed dividend amount and /or the Equity Shares transferred by the Company to the IEPFA and all subsequent cash and non- cash corporate benefits such as bonus shares, dividend etc. which may accrue in relation to the Equity Shares which are transferred to the IEPFA shall also be credited to IEPFA. However, in accordance with the provisions of the Act and the Rules, the concerned Shareholders may claim their unpaid /unclaimed dividend and / or the Equity Shares so transferred by the Company to the IEPFA including the benefits accruing on such Equity Shares, if any, from the IEPFA by making an online application in Form No. IEPF – 5 in accordance with and after following the procedure prescribed in the Rules which is available at the website of IEPFA at www.iepf.gov.in.

For any queries, clarification or information on this matter, the Shareholders are requested to write to the Company / the RTA of the Company at the above stated address / e-mail IDs.

Yours faithfully,
For Edelweiss Financial Services Limited

Sd/-
Tarun Khurana
Company Secretary

Mumbai
February 25, 2023

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Code of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF HIGH GROUND ENTERPRISE LIMITED

RELEVANT PARTICULARS

1. Name of corporate debtor	HIGH GROUND ENTERPRISE LIMITED
2. Date of incorporation of corporate debtor	15/01/1986
3. Authority under which corporate debtor is incorporated / registered	ROC MUMBAI
4. Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	L74999MH1986PLC222861
5. Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Office No. 2, Om Heera Panna Mall, 2nd Floor, Oshiwara, Andheri (West) Mumbai 400053
6. Insolvency commencement date in respect of corporate debtor	17.02.2023 Order received on 23.02.2023
7. Estimated date of closure of insolvency resolution process	16.08.2023
8. Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Dhiren S Shah IBBI/PA-001/IP-P00220 /2017-18 /10419
9. Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	B-102, Bhagirthi Niwas, Near Natraj Studio, Sir M.V Road, Andheri – East, Mumbai 400069 dss@dsshah.in
10. Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	B-102, Bhagirthi Niwas, Near Natraj Studio, Sir M.V Road, Andheri – East, Mumbai 400069 ciphighground@gmail.com
11. Last date for submission of claims	09.03.2023
12. Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	N/A
13. Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	1. N/A 2. N/A 3. N/A
14. (a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at:	Web link:.....ibbi.gov.in Physical Address:.....N/A

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the High Ground Enterprise Limited on 17.02.2023 (order received on 23.02.2023).

The creditors of High Ground Enterprise Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 09.03.2023 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Name and Signature of Interim Resolution Professional : Dhiren S Shah
Date and Place : 25.02.2023 Mumbai

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI

RTA, E. & S. COURT NO. 620/1726 OF 1991

1. INDRAKUMAR DWARKADAS CHHABRIA

Plaintiff No.1, "having his permanent residence at 1, Silverlight Building, 9th Cross Gulmohur Road, Juhu Scheme, Mumbai-400049 and temporarily residing at D-203, Prathamesh Residency, Dadabhai Road, Andheri (West), Mumbai-400058,"

2. MRS PUSHPA @ SAPNA DAMODAR BATHLIA

Plaintiff No.2, residing at 2, Silverlight Building, 9th Cross Gulmohur Road, Juhu Scheme, Mumbai-400049.

3. SURESH DWARKADAS CHHABRIA

since deceased all adult Indian Inhabitants residing at 501, Chumchum Building, Saraswati Road, Santacruz (West), Bombay 400 054.

3a. Mrs. Aarti widow of Suresh Chhabria

3b. Master Hitesh s/o Suresh Chhabria

being minor though Plaintiff No.3a as mother and natural guardian residing at 501 Chumchum Building, Saraswati Road, Santacruz (West), Mumbai-400054."

(The Plaintiffs No.3a and 3b are heirs and legal representatives of Original 3rd Plaintiff Plaintiff No.3a & 3b "residing at 203, Green Mansions Building, J. K. Mehta Road, Santacruz (West), Mumbai-400054."

...Plaintiffs

VERSUS

1. KAKANLAL KISHINDAS HEMDEV

since deceased adult Indian Inhabitant residing at Sagor Darshan, Warden Road, Bombay-400 026

1a) Mrs. Sumita widow of K. K. Hemdev Deceased

1-b) Mrs. Karishma A. Chugh,

Indian Inhabitants, both heirs and legal representatives of Kakanlal K. Hemdev residing at Sagor Darshan, Warden Road, Bombay-400 026

2a. MRS RANI MADHAVLAL HEMDEV, 2b. SUNIL MADHAVLAL HEMDEV

2c. MIRA MADHAVLAL HEMDEV

Defendant no.2(a) to (c) being heirs and legal representatives of deceased MADHAVLAL KISHINDAS HEMDEV residing at 203, Green Mansions Building, 2nd floor, Plot B-535, Anna Nagar (East), Madras

3. MADANLAL KISHINDAS HEMDEV

adult Indian Inhabitant residing at Sagor Darshan, Warden Road Bombay 400 026.

4. LAXMANDAS LAXMICHAND MASAND

5. VASUDEV LAXMICHAND MASAND

Deceased (since deceased)

5(a). Mrs. Aarti S. Krishnani, 5(b). Mrs. Shalini R. Chhabria

5(c). Mrs. Soniya R. Punjabi, 5(d). Mr. Ram Vasudev Masand

all of them residing at 710 Kala Kunj, Linking Road Khar (West), Mumbai - 52.

6. BIHARILAL LAXMICHAND MASAND

all adult Indian Inhabitants having their address at 710 Linking Road, Khar, Bombay - 52

7. M/s. SWASTIK INDUSTRIES a partnership firm carrying on business near Safed Pool, Mohli Village, M Vasanti Marg, Saki Naka Bombay - 400 072.

8. SWASTIKA AIR SYSTEMS PVT. LTD, a company registered under the Indian Companies Act having its office at 356, Linking Road Khar, Bombay -400 072.

9. M/s. NR JET PHARMACEUTICALS LTD a company registered under the Indian Companies Act having their office address at 64-66 Senapati Bapat Marg, Mahim Bombay 16 and factory at Andheri Kurla Road, Near Jagmohan Silk Mills Andheri, Kurla Road, Bombay-72.

10. ETHNOR LIMITED, A Company incorporated under the Companies Act, having its Registered of Spencer Building, 30, Forgett Street, Mumbai-400036.

11. OLYMPUS PHARMACEUTICAL ENTERPRISES LIMITED, a Company incorporated under the Companies Act having its registered addresses at 64-66, Senapati Bapat Marg, Mumbai-400016.

12. JOHNSON AND JOHNSON PRIVATE LIMITED A Company incorporated under the Companies Act, having its Registered of Spencer Building, 30, Forgett Street, Mumbai-400036.

...Defendants

To,

The Defendant Nos. 10 and 11 abovesaid,

WHEREAS, the Plaintiff abovesaid has instituted the above suit against the Defendants praying therein that the defendants be ordered and decreed to quit, vacate and hand over possession of the suit premises viz. piece or parcel of land bearing survey no.61 Hissa no.5A (part) and survey no.18 Hissa no.6 (part) admeasuring 1,917 sq. yards as also survey no.18 Hissa no.3(a) part) admeasuring 411 sq. yards in aggregate 2,328 sq. yards situate at Village Mohli (Andheri Kurla Road, Bombay 72) along with the structures standing thereon consisting of factory shed of ground plus one floors admeasuring about 8967 square feet on the ground floor and 5249 square feet on the first floor along with truss shed of 26 feet height to the Plaintiffs, and for such other and further reliefs, as prayed in the Pleint.

YOU ARE hereby summoned to file your Written Statement within 30 days from service of summons and appear before the Hon'ble Judge presiding over Court Room No.23, 1st Floor, Annex Building, Court of Small Causes, L. T. Marg, Mumbai 400 002, in person or by an authorized Pleader duly instructed and able to answer all material questions relating to the suit or who shall be accompanied by some other person able to answer all such questions on 02nd March, 2023 at 11 a.m., to answer the abovesaid Plaintiff, and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must be prepared to produce all your witnesses on that day and you are hereby requested to take notice that in default of filing the Written Statement or your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence and you will bring with you or send by your Pleader, any documents on which you intend to rely in support of your defence.

You may obtain the copy of the said Plaintiff from Court Room No.23 of this Court.

Given under the seal of the Court, this 12th day of January, 2023

Sd/-
Additional Registrar.

OSBI State Bank of India

Authorized Officer's Details

Name: Mr. Vikash Kumar

E-mail ID : team11.15859@sbi.co.in

Mobail No: 9979894206

Landline No.(Office): 022-4161 1416

Alternate Mobile No- 9322286282

Branch - Stressed Assets

Management Branch-II, Raheja Chambers, Ground Floor, Wing-B, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400021

Tel No: 022-41611446

E-mail id : team11.15859@sbi.co.in

[Appendix – IV – A]See Proviso to Rule 8(6)]

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the Physical Possession of which has been taken by Authorised Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", "As is What is" and "Whatever there is" on 27.03.2023 for recovery of Rs.24,82,91,723.00/-interest at contracted rate thereon + expenses & costs (less cash recoveries, if any) due to the secured creditor from M/s Sanshu Green Corn Pvt. Ltd., Mr. Gaurav Kuldip Kashyap, Mrs. Rani Bhairavnath Thite, Mr. Raj Rajiv Chowdgarj (Borrower and Guarantor)

The property wise reserve price will be as under:

Names of Title Deed Holders	Description of property/ies	Reserve price IN Lakhs	Earnest Money Deposit (EMD)
M/s Sanshu Green Corn Pvt Ltd (Borrower)	Lot No.I :All that Piece and Parcel of the Plant & Machinery at Survey Number -B-39, Khadaki Budruk, Chalisgaon MIDC, Chalisgaon, Dist - Jalgaon, Maharashtra	Rs. 11.00 Lakhs	Rs. 1.10 Lakhs
M/s Sanshu Green Corn Pvt Ltd (Borrower)	Lot No.II :All that Piece and Parcel of the Land and Building at Plot No B-39 area admt 4500 sq mtrs (plot area) situated at Chalisgaon MIDC, Chalisgaon, Dist. Jalgaon, owned by Sanshu Green Corn Pvt Ltd. along with Plant & Machinery lying at above site	Rs. 160.00 Lakhs	Rs. 16.00 Lakhs
M/s Sanshu Green Corn Pvt Ltd (Borrower)	Lot No. III :All that Piece and Parcel of the Land and Building at Plot no A-23 area admt 20000 sq mtrs Chalisgaon MIDC Chalisgaon, Dist Jalgaon, owned by Sanshu Green Corn Pvt Ltd	Rs. 665.00 Lakhs	Rs. 66.50 Lakhs

**Preference will be given to Lot No. II over Lot No. I in case of Plant and Machinery.

Date & Time of e-Auction:- Date: 27.03.2023, From 11.00 a.m. to 04.00 p.m. with unlimited extensions of 10 minutes each

Bid Increment Amount:- Rs. 1,00,000/- and in multiple of Rs. One Lakh

Date and time for submission of EMD and request letter of participation/ KYC Documents/ Proof:- On or before 26.03.2023, before 4.30 p.m.

Date & Time of Inspection property:- 20.03.2023 : From 11.30 am. to 2.30 pm.

Contact person/ Contact Number:- Mr. Piyush Kumar Tripathi - 9322286282

This publication also serves as 30 days prior notice for e-auction to all concerned parties.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's websites: www.sbi.co.in

<https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp>

Date: 24.02.2023
Place: Mumbai

Authorized Officer
State Bank of India

DEBTS RECOVERY TRIBUNAL-I, DELHI

4TH FLOOR, JEEVAN TARA BUILDING, PARLIAMENT STREET, NEW DELHI-110001.

OA/459/2021

Union Bank of India

VERSUS

M/s Aventura Components pvt ltd.

To,

1. M/S Aventura Components P Ltd Through its Directors A-1/152, Neb Sarai, IGNOU Road, New Delhi 110068.

Mr. Sunil Ghorawat

S/o Mr. Sugan Chand Ghorawat

1110-B Arealias DLF Golf Link DLF-V Gurugram Haryana-122009

3. Mr Nirmal Kishore Mehta

S/o Shri Kishore Mehta

B-21, Paritosh, 3rd Floor JVPD scheme Vile Parle(w) Mumbai-400056

4. M/s Earth Water Ltd

Throgh its Directors A-1/152, Neb Sarai IGNOU Road New Delhi-110068.

5. M/s Net Creations P Ltd

Through its Directors Directors A-1/152, Neb Sarai IGNOU Road New Delhi-110068.

6. M/s Veera Resources P Ltd

Throgh its Directors A-1/152, Neb Sarai IGNOU Road New Delhi-110068

7. M/s Gaylord Commerical Comp LTD

1st Floor DJ house Wilson Pen Copund Old Nagardas Road Andheri East Mumbai

Also at: 1/1A, Bipalabi Anukul Chandra Street 5th floor Room No. 5G Kolkata West Bengal 700072.

Whereas the above named applicant has instituted a case for recovery of Rs.59,42,81,204.00/- (Rupees Fifty-Nine Crores Forty Two Lacs Eighty One Thousand two Hundred Four Only) against you and whereas it has been shown to the satisfaction of the Tribunal that it is not possible to serve you in ordinary way. Therefore, this notice is given by advertisement directing you to make appearance before Ld Registrar on 02.06.2023 at 10.30 A.M. (for further details kindly visit DRT website www.drtbnpal.gov.in Phone Number: 011-23748473).

Take notice that in case of your failure to appear on the above mentioned day before this Tribunal, the case will be heard and decided in your absence.

Due to ongoing Pandemic Situation, all the matters will be taken up through Video Conferencing and for that purpose:-

(i) All the Advocates/Litigants shall download the "Cisco Webex" application/Software;

(ii) "Meeting ID" and "Password" for the next date of hearing qua cases to be taken by /Registrar/Recovery Officer-I/ and Recovery Officer-II shall be available one day prior to the next date at DRT Official Portal i.e. "drt.gov.in" under the Public Notice Head.

(iii) In any exigency qua that, the Advocates/Litigants can contact the concerned official at Ph. No. 011-23748473.

Given under my hand and seal of the Tribunal on this 14th Feb 2023.

Sd/-
By order of this Tribunal
For Registrar
Respondent may contact under mention Phone number for further enquiry.
Mr. Amit K. Dar,
Ld. Registrar DRT-1, New Delhi.

SEAL

PUBLIC NOTICE

HATIM PRIVATE TRUST is the member of Shankhala Presidency Co-operative Housing Society Limited", Dadaji Kondoo Road, Byculla (East), Mumbai – 400027 and holding Flat No.B-202 of the building in the said Society, having original share certificate bearing Share Certificate No. 22 for 5 (Five) number of shares each numbered from 106 to 110 both inclusive. Noorbhai Dosaji Kapasi and Safiabai Noorbhai Kapasi were the trustees.

The legal heir of the above trust have reported to the Society that the trustees Noorbhai Dosaji Kapasi and Safiabai Noorbhai Kapasi of HATIM PRIVATE TRUST expired on 26th of August, 2004 and 12th January, 2012 respectively, an application has been made for transfer of share / interest in the name of Dilshad Abrarali Dalal and Tehzeeb Lakdawala as the legal heir or legal representative of the deceased member as per the Probate provided to the society and to admit the said legal heirs as member of the society.

The Society hereby invites claims and objections from claimants / objector for transfer of Share Certificate within the period of 15 (fifteen) days from the publication date of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/objections for transfer of Share Certificate to the Secretary of Shankhala Presidency Co-operative Housing Society Ltd. At above mentioned address.

For and on behalf of ShankhalaPresidency CHS Ltd.
Sd-(Hon. Secretary)

APPENDIX IV-A

[See proviso to Rule 8(6)]

Sale Notice for Sale of Immovable Property

E-Auction Sale Notice for sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) and Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable Property mortgaged to Indiabulls Housing Finance Ltd. [CIN: L65922DL2005PLC136029] ("Secured Creditor"), the physical possession of which has been taken by the Authorised Officer of the Secured Creditor, will be sold on "as is where is", "as is what is" and "whatever there is" basis on 21.03.2023 from 02.00 P.M. to 04.00 P.M., for recovery of Rs. 83,01,368/- (Rupees Eighty Three Lakh One Thousand Three Hundred Sixty Eight only) pending towards Loan Account No. HLAPPU000265292, by way of outstanding principal, arrears (including accrued late charges) and interest till 20.02.2023 with applicable future interest in terms of the Loan Agreement and other related loan document(s) w.e.f. 21.02.2023 along with legal expenses and other charges due to the Secured Creditor from Pallavi Pankaj Chhallani (Proprietor, 1st Fitness), Pankaj B. Chhallani @ Pankaj Bhagchand Chhallani and Bhagchand Ziparalk Chhallani.

The Reserve Price of the Immovable Property will be Rs. 63,00,000/- (Rupees Sixty Three Lakh only) and the Earnest Money Deposit ("EMD") will be Rs. 6,30,000/- (Rupees Six Lakh Thirty Thousand and only) i.e. equivalent to 10% of the Reserve Price.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Flat No. 102 admeasuring about 117.98 Sq. Mtrs. (i.e. about 1270 Sq. Ft.) plus adjoining terrace admeasuring about 12.17 Sq. Mt. (i.e. about 131 Sq. Ft.) thus total saleable 124.02 Sq. Mt. (i.e. about 1335 Sq. Ft.) on 1st Floor of the said Building named and styled as Cavana being constructed on portion of Land admeasuring about 0 Hectare 15.66 Acres, from out of their 1/3rd undivided share of Survey No. 130, Hissa No. 2 of Village-Pashan Taluka-Haveli, Pune – 411045, Maharashtra.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided on the website of the Secured Creditor i.e. www.indiabullshomeloans.com. For bidding, log on to www.auctionfocus.in

Date: 22.02.2023
Place: PUNE

AUTHORISED OFFICER
INDIABULLS HOUSING FINANCE LTD.

Sd/

संकेत बैंक ऑफ इंडिया
Central Bank of India

Regional office Aurangabad
5-5-72, Jagtap Building,
New Osmanpura, Aurangabad.

POSSESSION NOTICE

(For Immovable Property)

UNDER Rule 8(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

Whereas The undersigned being the Authorised Officer of the Central Bank of India, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 30/11/2022 calling upon the borrowers (1) Janardhan Raosaheb Bankar (Borrower), (2) Subhash Laxman Thorat (Guarantor) to repay the amount mentioned in the notice being Rs. 4,47,981.00 (Rupees Four Lakh Forty Seven Thousand Nine Hundred Eighty One Only) and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 22nd day of February of the year 2023.

The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Central Bank of India for an amount Rs. 4,47,981.00 (Rupees Four Lakh Forty Seven Thousand Nine Hundred Eighty One Only) and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Owner of the Property: Mr. Janardhan Raosaheb Bankar

Address of the Property: Registered Mortgage bearing Entry No GGP/3951/2016 Dated 28/09/2016 of Residential House owned by Mr. Janardhan Raosaheb Bankar, Milkat no 104, Gut No. 2, at Mustafabad Ambegaon, Waluj admeasuring 200.73 Sq.mt. situated at Mustafabad, Ambegaon, Waluj within the municipal limits of Aurangabad City/Town and Registration District Aurangabad and bounded as under:

North : House of Mr. Ishwar Magar South : Road East : Road West : Road

Sd/-
Authorised officer
Central Bank of India,
Regional Office, Aurangabad.

Date : 22.02.2023
Place : Aurangabad

MAHAVITARAN

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.

Online E-Tenders with schedules filled are invited from Contractor registered with MSEDCL for the work mentioned in the tender under Vasai Circle.

Tender No.	Description	Estimated Cost in Rs.	Tender fee	E.M.D Rs	Last date of Submission
T-15	ANNUAL CONTRACT FOR MONTHLY METER READING OF PCO THROUGH COMMON METER READING INSTRUMENT (CMRI) IN VASAI ROAD EAST SUB-DIVISION UNDER VASAI DIVISION OF VASAI CIRCLE.	395 Lakh	Rs. 5000/- + 18 % GST	1 % of tender value	08/03/2023 up to 16.00 Hrs

1. E-Tender SE/VC/TT/VSE/ LT-V(MRI)/PCO/22-23/T-15 documents are available at our website www.mahadisom.in. Submit the bids online through E- Tendering on above mentioned link.

Last date for submission is 08/03/2023 up to 16:00 Hrs.

2. Contact person Executive Engineer, (Adm.), Vasai Circle, Ph. No. 0250-239 3373, Mob. No. 7875760600/7875760610

Office of the Superintending Engineer (VC), 2/3 "Deepshree" Navghar (E), Vasai Road.

Phone:95250 – 2393373, 2391096 (O), 2391144 (P), E-mail: sevasais@yahoo.in,

Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

Whereas

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower/ Loan Account Number	Description of Property/ Date of Physical Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Viija Nagnath Maske & Magesh Nagnath Maske/ LBPUN00003134485	Flat No.304, 3rd Floor Shree Siddhivinyak Park, F-Wing Wadakkon, Hadapsar Fursung Annexe Pune, Maharashtra. Pune- 412308 (admeasuring an Area of Admeasuring 75.00 Sq Meter/ 20 Feb 23	September 07, 2021 Rs. 13,75,541.00/-	Pune
2.	Vicky Rameshlah Kukreja & Rameshlah Chhimandas Kukreja & Chetan Rajdev Prasad/ LBNAS00004404963	Row House No.4 Plot No.19, 20, 21, Kshama Row Houses, Near Rose Bakery, Lamkhede Mala Tarwala Nagar, Dindori Road, S. No. 157/3, Nashik- 422002. (admeasuring an Area of 106.87 Sq.mtr. Built Up Area/ 20 Feb 23	September 11, 2019 Rs. 50,49,930.00/-	Pune

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date : February 24, 2023
Place : Pune

Authorized Officer
ICICI Bank Limited

Registered office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051

Corporate Office: ICICI HFC Tower, Jg Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai- 400059

Branch Office: Shop No. 301, 302, 303, 3rd floor, Next Level Mall, In front of Hotel Grand Mehfil, Camp Road, Amravati- 444601

Whereas

The undersigned being the Authorized Officer of ICICI Home Finance Company Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Home Finance Company Limited.

Sr. No.	Name of the Borrower/ Co-borrower/ Loan Account Number	Description of property/ Date of Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Atul Krushnarao Sundarkar (Borrower), Shweta Atul Sundarkar (Co-Borrower) NHAMI00001249726.	Shop No.136 Wing B4 Bhumapan No.134 142 Mouje Bargaon Pragane Nandgaon Peth Drezamland Business Park Amravati Nagpur Road Dist Amravati Gut No.134 142 Gutno 87 140 138 88 133 Fs 38/ 142/ 138/ 1A38/ 239/ 139/3 and 135 Amravati- 444606. Date of Possession- 21-Feb-2023	15-06-2021 Rs. 8,18,917/-	Amravati-B

The above-mentioned borrowers (s)/ guarantors (s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date : February 25, 2023
Place: Amravati

Authorized Officer
ICICI Home Finance Company Limited

CAPRI GLOBAL

Registered & Corporate Office: 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai- 400013, Circle Office :- Capri Global Capital Limited 9B, 2nd Floor, Pusa Road, New Delhi – 110060

HOUSING FINANCE LIMITED

APPENDIX IV POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Capri Global Housing Finance Limited (CGHFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of the Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provisions of sub –section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of CGHFL for an amount as mentioned herein under with interest thereon.

S. N.	Name of the Borrower(s) / Guarantor(s)	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice and Amount	Date of Possession
1.	Loan Account No. LNC6GBDHL0000000854 of our Badlapur Branch) Maheshwar Sadashiv Kulhari (Borrower) Sulochna Kulhari (Co-Borrower)	All that piece and parcel of Flat No. 306, ad measuring 341.50 Sq Ft. 3rd Floor, Green View Apartment, House property no. 772A, 772B, 772C, Owe Village, Post Kharghar, Tehsil Panvel, District Raigad, Maharashtra – 410210.	09-12-2022 Rs. 18,34,234/-	20-02-2023

Place : RAIGAD Date : 25-02-2023

Sd/- (Authorised Officer) For Capri

Get prediction sitting at home with Palm Print

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc.

R. R. Mishra
Astrologer, Palmist,
Numerologist, Vastu & Gems
Specialist, Former TV & Press

Whatsapp & Mobile
9820113194

Watch on YouTube:

 **आप और आपका भविष्य**

[illegible]

CHANGE OF NAME

NOTE
Collect the full copy of Newspaper
for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM
YOGESH GOKALDAS TO YOGESH
GOKALDAS SAMPAT AS PER
AADHAR CARD NO: 4029 4539
9553. CL-1568

I HAVE CHANGED MY NAME FROM
NAKUL YOGESH TO NAKUL YOGESH
SAMPAT AS PER AADHAR CARD NO:
3855 6507 0144 CL-1568 A

I HAVE CHANGED MY NAME FROM
PURNIMA YOGESH TO PURNIMA
YOGESH SAMPAT AS PER AADHAR
CARD NO: 4988 2207 2080.CL-1568
R

I, HARISH SADANI, S/O ARJANDAS
SADANI R/O 706, NEW PARISHRAM
CHS LTD, BHANDAR LANE, MAHIM,
MUMBAI 400016, HAVE CHANGED
MY NAME TO HARISH ARJANDAS
SADANI FOR ALL FUTURE
PURPOSES AS PER MY PAN AND
AADHAR CARD. CL-1569

I HAVE CHANGED MY NAME FROM
FARHEEN BASHID KHAN TO
FARHEEN MOHAMMED SAIF
ANSARI AS PER AADHAR CARD
NO 309627831863 CL-227

I, SREELAKSHMI MULKI W/O VIRAJ
MULKI, R/O D2-702, SHRUSHTI LOK
RACHANA, AMAR NAGAR,
MULUND WEST, MUMBAI.
MAHARASHTRA-400082 HAVE
CHANGED MY NAME AND SHALL
HEREAFTER BE KNOWN AS
SREELAKSHMI VATHYAM. CL-228

I JAWARALAL DEVIDAS CHHABRIA
HAVE CHANGED MY NAME TO
JAWAHARLAL DEVIDAS CHHABRIA
AS PER AADHAR CARD. CL-240

I HAVE CHANGED MY NAME FROM
ALLWYN JOSEPH NAGABATHULLA
TO NAGABATHULA JOSEPH
ALLWIN AS PER DOCUMENT.
CL-359

SMT. ANANDI WIDOW OF NO.
2733959 EX SEP MARUTI SHIRKE &
RESIDENT OF VILLAGE AT
GOULWADI, POST. JAMGAON, TAL-
ROHA, DIST- RAIGAD, STATE-
MAHARASHTRA PINCODE - 402308
HAVE CHANGE MY NAME FROM
ANANDI TO ANANDI MARUTI
SHIRKE VALID AFFIDAVIT NO.
8974/2022 DATED 28/12/2022
CL-382

I HAVE CHANGED MY NAME FROM
SUNIL KRISHNA MOORTHY TO
SUNIL KRISHNA MOORTHY
ARUNDADIYAR AS PER
DOCUMENTS. CL-418

I HAVE CHANGED MY NAME FROM
MR. PRAFULCHANDRA HIMATLAL
BHARVADA TO MR. PRAFUL
HIMATLAL BHARWADA VIDE
MAHARASHTRA AFFIDAVIT 41AA
282942 DATED 24 FEB 2023
CL-613

I. GIREESAN V. R. S/O K.P.
SREEDHARAN NAIR BORN ON
29/02/1964, WORKING IN BHABHA
ATOMIC RESEARCH CENTRE AND
RESIDING AT G2/101, SPHENE,
KASTURI CHS, MORAJ
RESIDENCY, PLOT NO.1,
SECTOR-16, SANPADA, NAVI
MUMBAI, THANE, MAHARASHTRA-
400705 CHANGED MY NAME TO
GIREESAN VALIYA RACANCHATH
FOR ALL PURPOSES. AFFIDAVIT
NO. 42AA 197064. CL-737

WE (1) SHANKARLAL CHHEDILAL
BAISYA & (2) SWATI SHANKARLAL
BAISYA HAVE CHANGED OUR
MINOR DAUGHTER NAME FROM
RIDDHI SHANKAR BAISYA TO
RIDDHI SHANKARLAL BAISYA AS
PER MAHARASHTRA GAZETTE

(M -22189910) CL-764
I, SWATI SHARMA W/O ARVIND
SHARMA R/O 703, EXCELLENCY
HEIGHTS, INDRALOK PHASE-6,
BHAYANDAR (E), THANE, HAS
CHANGED OUR MINOR SON NAME
FROM ARNAV TO ARNAV ARVIND
SHARMA FOR ALL PURPOSE VIDE
AFFIDAVIT NO 42AA 220972 DATE
22-02-2023. CL-757

I HAVE CHANGED MY NAME FROM
KAHKASHAN BANO MOHAMMAD
SHAMSHAD KHAN TO KAHKASHAN
MOHAMMAD SHAMSHAD KHAN AS
PER DOCUMENTS. CL-891

इंडियन बैंक

इलाहाबाद

Indian Bank

ALLAHABAD

मु.पवेलेल शाखा, दामोदित इमरत, पवेलेल-मणरोले रोड, सेक्टर १२, प्लॉट क्र. १४, नवीन पवेलेल, नीती मुंबई ४१०१०६

स्वाधार मिलकतीया वीक्रीसाती वीक्री सूचना

सिक्कवुट्टावरोडोने अणु कित्कन्नुवणु अणु फायाजन्वितल अंतिस्सु अणु एकोसंस्सु ऑफ सिक्कवुट्टी इंटोरेट अंडर २००१, सव्वाधारा सिक्कवुट्टी इंटोरेट (एकोसंस्सु) हस्स २००२ च्या निवय ८(६) च्या पंशुकांनये सव्वाधर मनेष्या वीक्रीसाती ई-लित्तावाघी वीक्री सूचना.

सव्वाधारापान आनी विशेण: कंन्डार आनि स्मितीर योना सूचना द्योनां देवतल येने की, खालीत वर्निंलेल्या स्वाधार मिलकान्त लारा पध्दतीकडे गराण/भरतील अजिवा. जित्ता ककडा इंडियन बैंक, नवीन पवेलेल शाखा, लारा पध्दतीया प्राप्रिण्ट अफिकांनये लीतला आहे, ती श्री. अमित योणेस आनि आनी सी. सुमिता अमित सिंग (कंन्डार आनि गराण्टी) यांच्याकडुन इंडियन बैंक, नवीन पवेलेल शाखा, लारा पध्दतीया वीक्री एकूण ११.०१.२०२३ रोजीस रु. ११.०१.२०२३ (एकवै अशेकरी लाख वार इबार ती सी.सुमिता) (११.०१.२०२३ रोजीपावसत पुढील ध्याव आनि अणुगुणिण खर्च) च्या वतुलीकतीस रु.११.०१.२०२३ रोजी 'जे आहे जेथे आहे', 'जे आहे जेते आहे' आनि 'जे काही आहे तेथे आहे' तत्वाये विक्रयान्त वेगार आहे.

ई-लित्तावा पद्धतीये वीक्रीसाती असंल्लेया मानल्लेये वीरिण्त गरितीलवार वर्नात खालीतप्रमाणे:

मिलकतीये तपशिलावार वर्धान			
राखीस किंमत	इडार रकम	बोली सव्वाधरियाची रक्कम	मिलकतल आघाडी क्र. IDIB000N120-AY
रु.	रु.	रु.	
११,००,०००.००	१,१०,०००.००	रु. १,०००.००	
मिलकतीवरील बोजा	शून्य		
ई-लित्तावाघी तरीख आनि येळ:	११.०३.२०२३ रोजी दु. २.०० ते सायं. ५.००		

बोलीदारांना ऑनलाइन बोलीमये सहभागी होण्यासाठी ई-लित्तावा घेये सव्वाधरिया सव्वा पुव्वदारादर एफएसडीसी लि. यांची वेबसाइट (www.msstcecommerce.com) आनी आधिका सव्वा देव्यात येत आहे आनि तांमिक मदीसीस कृष्या एफएसडीसी हेल्पडेसक. ०३३-२१०११०४० (०३.०३.२०२३ रोजीस) सव्वा पुव्वदारादारां हेल्पडेस मध्ये उपलब्ध इतर हेल्पदारी नंवार वतार. एफएसडीसी लि. कडे नोंदणी स्ट्रेट्स सती कृष्या ibapip@msstcecommerce.com कडे संपर्क करावा आनि इडर स्ट्रेट्स सती ibapifin@msstcecommerce.com कडे संपर्क करावा.

मिलकतीया तपशिल आनि मिलकतीये छायाचित्र आनि लित्तावाघ्या अटी आनि शतीसीस कृष्या ibapip@msstcecommerce.com येते पेटे च्या. आनि गर पेटेलीची संधिचिण सप्टिकनरसाती कृष्या हेल्पदारी नंवार १८००१२०१००६ ऑफ ०११-४१०१०६१३१ रु संपर्क करावा.

मिलकतीया वेबसाइट <https://ibapip@msstcecommerce.com> मध्ये मिलकतल शोपतेवरीली वरील नमूद मिलकतीया आघाडी क्रमांक वारपण्याचा सव्वा देव्यात येत आहे.

सही/—
सुरंग

मुख्य अधिकारी आनि प्राप्रिण्ट अफिकारी
इंडियन बैंक

दिनांक : १४.०१.२०२३

विक्रय : नीती मुंबई

<div> <div></div> <div>कब्जा सूचना</div> </div>				
<p>ज्याअर्थी, जना स्मॉल फायनान्स कॅस लिमिटेड (पूर्वी जलसमी अफ फायनान्सियल सर्व्हिसेस लिमिटेड अशी जात) ने प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटीवॉशेग्रा अँड क्रेडिटस्युअर अफ फायनान्सिअल अँड अँड एज्युकेटिव अँड एज्युकेटिव अँड सिक्युरिटी डिव्हिजन अँड २०२२ अनुसार आण सिक्युरिटी डिव्हिजन (एफोर्मेड) रुस २०२२ ने नियम सबाखाना कलम १३(२) अन्वये त्या मालकांलये वाग्याना आवा परजे कर्जद्वारा/सह-कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील वक्तव्येसह दाद सुचवणेथ्ये मनुद अशा लागू ठाणे त्यावरील याच च्यासह भणणाच्या आण/किंवा वस्तुलुच्या दिनांकापर्यंत सुदील याच लागू असलेले अनुमोदित खर्च, पालव्य, प्रभा इ. सदर सुचवण्याचा प्राप्ती पासत ६० दिवसांत चुकती करण्याच्या मार्गणी सूचना जारी केली आहे.</p>				
अ. क्र.	कर्ज क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/साहजगदार	रोजी प्रमाणे १३(२) सूचना दिवशी/ धकीत देय (६.)	दिनांक/वेळ आणि कब्जा प्रकार
१	४६९१४२०००१००२	१) साना कुमार भट्ट,	१२-१२-२०२२, ६. ३६, ७५, ०६, ०४ (२५वे छत्तीस लाख एफोर्मेड) इजाजत पाचवे सहा आणि चार पैसे मागे १५, १२, २०२२ रोजीस आणि त्यावरील व्याज.	दिनांक: २२-०२-२०२३ वेळ: सायं. ४.४५ वा सोळाव्या कब्जा

The *spirit of* Mumbai
is now 94 years old!

THE FREE PRESS JOURNAL

QUALITY OF VALUE

OPPORTUNITY MEETS THE NEW MEDIA TRAIL

AGE LOYALTY MEETS RELEVANCE
CONVINCING REASONING LIVES

INDEPENDENT JOURNALISM LIVES

REPUTATION 27% 2015

www.freepressjournal.in



MIRA-BHAINDAR MUNICIPAL CORPORATION

FIRE and EMERGENCY SERVICES

Head Office, Chatrapati Shivaji Maharaj Marg, Bhayandar (West)

e-Tender Notice

Tender in two Bid system are invited by Mira Bhainder Municipal corporation for Fabrication & supply of First Response Emergency Vehicle with Aerial Ladder platform with 28 mtr. working height with 5 years CSMC (excluding 2 years of warranty period) for fire Brigade Dept. of Mira Bhainder Municipal corporation, Mira Bhainder from reputed manufacturer/Authorized Dealer of Hydraulic Aerial ladder platform (ALP). Manufacturer/Dealers of Turn Table Ladders need not apply. The Tenders will be available on websites www.mahatender.gov.in

The Technical and Price Bids shall be submitted online up to the due date and time mentioned below.

Sr. No.	Name of work	Qty.	Earnest money Deposit (EMD) (Rs.)	Tender Form fees	Start Date & time for Downloading of Bids	Due Date & time for on the Bid submission
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)
1.	Fabrication and supply of First Response emergency vehicle with Aerial Ladder Platform 28 meters working height with 5 years CSMC (excluding 2 years of warranty period) as per the specification given by Department.	01	INR 13,00,000/-	INR 25,000/- + 5% GST (INR. 1250/-) = INR 26250/-	From 27/02/2023 11. 00 Hrs.	Up to 14/03/2023 16.00 Hrs.

The tender shall have to pay Tender Form fees online and also all the tenderers are required to pay the Earnest money Deposit (EMD) by online or Bank Guarantee.

Conditions :-

1. Tender shall fulfill the qualification criteria mentioned in detailed in Tender Document.
2. The rates quoted in the Bid will be considered valid for a period of 180 days from the date of opening of Bid.
3. Online tenders shall be accepted on website www.mahatender.gov.in
4. Right either to accept or reject any or all tenders without assigning any reason thereof, is reserved by the Commissioner, Mira Bhaindar Municipal Corporation, Mira Bhaindar.
5. For additional information, Tenderer can contact the undersigned.
6. Pre-Bid meeting shall be held on 24/02/2023 at 16.00 Hrs. It will conduct at The office of Chief Fire Officer, Late Kalpana Chawla Fire Station, Maheshwari Bhavan Road, Bhaindar (W)-Pin-401 101

Sd/-
Deputy Commissioner
Fire and Emergency
Mira Bhainder Municipal Corporation

Place :- Bhaindar (W)
Date :- / /2023
Ref. MBMC/PRO/597/2022-23
Date : 24/02/2023



सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली.

प्रधान कार्यालय: 404, खुणभाग, सांगली 416 416 फोन: (0233) 237262/36/37/38

email: subbsachi@gmail.com, subbegaal@sangliurbanbank.com | subrecovery@sangliurbanbank.com | www.sangliurbanbank.in

जिल्हा उपनिबंधक , सह. संस्था, मुंबई (१) शहर यांचे संदर्भाय जा.क्र.जी.उ.नि.-१/मुंबई/कक्ष ५/सांगली बँक/मुल्यांकन/मे. पॅनॉरिअर लोकांना, कर्जदार व जामिनदार यांना कळविणेत येते की, बँकेच्या मुंबई शाखेकडील खाली नमूद वस्तूी अधिकांी यांनी जात केलेल्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १०७ मधील तत्तुदीस अनुसरून खालील कर्जदार यांच्या कर्जा

शाखा	कर्जदाराचे नावे व पत्ते	जामिनदाराचे नावे व पत्ते	कर्ज येणेबाकी दि. ३१/१२/२०२२ अखेर	फेर ई-लिलाव करणेच्या
मुंबई	<p>मे.पॅनॉरिअक सुनिव्हर्सल</p> <p>चेअरमन- श्री. सुधीर शंकर मोरेकर</p> <p>अ. श्रीमती विद्या सुधीर मोरेकर</p> <p>व. श्री. सिध्दाथ सुधीर मोरेकर</p> <p>क. श्री. ज्ञानराज सुधीर मोरेकर</p> <p>व श्रीमती विद्या सुधीर मोरेकर व इतर सर्व राहणार -</p> <p>अमन चेंबर, चौथा मजल, नविन पासपोर्ट ऑफिस समोर, वीर सावकर रोड, प्राधेवी.</p> <p>पासपोर्ट ऑफिस समोर, वीर सावकर रोड, प्राधेवी. मुंबई - ४०० ०२५</p>	<p>१. श्री. सुधीर शंकर मोरेकर</p> <p>अ. श्रीमती विद्या सुधीर मोरेकर</p> <p>व. श्री. सिध्दाथ सुधीर मोरेकर</p> <p>क. श्री. ज्ञानराज सुधीर मोरेकर व</p> <p>२. श्रीमती विद्या सुधीर मोरेकर</p> <p>सर्व राहणार - अमन चेंबर, चौथा मजल, नविन पासपोर्ट ऑफिस समोर, वीर सावकर रोड, प्राधेवी.</p> <p>मुंबई - ४०० ०२५</p>	<p>रु.</p> <p>३,८२,०३,५७३.६८</p> <p>+ दि.०१-०१-२०२३</p> <p>पासतून पुढील व्य्राज + इतर खर्च</p>	<p>श्री. सुधीर शंकर मोरेकर</p> <p>अ. श्रीमती विद्या सुधीर मोरेकर</p> <p>व. श्री. सिध्दाथ सुधीर मोरेकर</p> <p>क. श्री. ज्ञानराज सुधीर मोरेकर</p> <p>मोरेकर</p> <p>यांचे नावाची मुंबई(१)महा नं.१०३५ जे.ए.रोड, बोटडकर रोड ०२५ वर बांधणेत आलेल्या उ मधील फ्लॅट नं. १ व १० यांचे (एकीकृत १६६०चौ.फू. व अ</p>

फेर ई-लिलावाची माहिती, अटी व शर्ती आणि निविदा फॉर्म बँकेतर्फे सव्हीस प्रोव्हायडर www.bankauctions.in व www.sangliurbanbank.in यावरून उपलब्ध करून घ्यावी.

स्थळ: मुंबई

दिनांक: २४-०२-२०२३

M/s. 4 Closure I

सिक्क

(सदर मजकूरत सिध्दाथ असल्यास इतरांनी नोंदीत ग्राह्य धरावी)

जाहिर फेर ई—लिलाव नोटीस

मी खाली सही करणार, वसुली अधिकारी महाराष्ट्र सह, संस्था, अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १०७ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यामुसार

युनिट्स/३०१२/२०२२ दि.०९/११/२०२२ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे तमा

प्रत्यक्ष कळणा असलेल्या मिळकतीचा फेर ई-लिलाव 'जशी आहे तशी' या तत्वाव

गबाकी वसुलीसाठी खाली नमूद केलेप्रमाणे विक्री करणारे येत आहे.

मिळकत पहावयाची तारीख व संपर्क पत्ता व फोन नंबर	फेर ई लिलावाची तारीख व बघणा राक्कम भरण्याची अंतीम तारीख व वेळ
<p>दि. ०४/०३/२०२३ अखेर (बँकेच्या कार्यालयीन वेळेत) श्री. शाखाधिकारी (वसुली अधिकारी, सांगली अर्बन को-ऑप.बँक लि., सांगली, शाखा : फोंट मुंबई संपर्क क्र. (०२२) २२६५०४२२ मोबा. ७६५२०१२६४७६, ९४०३४७८४२३</p>	<p>१) रिझर्व् प्रॉप्स फर्लट नं.९ रु.२,०२,५२,०००/- फर्लट नं.१० रु.२,०२,५२,०००/- एकूण र. रु.४,०५,०४,०००/-</p> <p>२) बघणा राक्कम रु. ५ लाख दि. ०४-०३-२०२३ अखेर दुपारी ५.०० वाजेपर्यंत</p> <p>३) फेर ई-लिलावाची तारीख व वेळ दि. ०६-०३-२०२३ दुपारी १.०० ते २.०० वाजता</p>

व श्रीमती विद्या सुधीर

का हद्दीतील प्लॉट , प्रमादीनी मुंबई ४०० को-ऑप. हौ. सोसा. अंकी क्षेत्र ८३०३१.फू. मुविगवार्ह सर्व.


यांच्या Hyderabad यांच्या वेबसाईट

www.foreclosureindia.com

सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि, सांगली करिता,

सही/- (प्र. वा. पलंगडे), वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, शाखा : फोंट मुंबई

BANK OF INDIA



सेंट्रल बँक ऑफ इंडिया
Central Bank of India

1911 B १ मॉडेल टाईप "सेंट्रल" "CENTRAL" FOR VOM BANKS 1911

क्षेत्रीय कार्यालय : औरंगाबाद
५४-५४२, जगतपार बिल्डींग,
न्यू उस्मानापुरा, औरंगाबाद

सिक्क्युरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) रुलस, २००२ चे नियम ८ (१) नुसार
(अचल मालमत्तेसाठी) ताबा सूचना

ज्या अर्थी, खालील सही करणारा **सेंट्रल बँक ऑफ इंडिया** चे अधिकृत यांनी दि. सिक्क्युरिटीदाखलेशेन अंठड रिस्कन्ट्रन्डेशन ऑफ फायनान्सियल असेसर्स अंठड एन्फोर्समेंट ऑफ सेक्क्युरिटी इंटरस्ट अंठड, २००२ र सेक्क्युरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ चे नियम ३ सह वाचले जाणारे कायद्याचे कलम १३ (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कर्जदारा (१) **श्री. गणेश मुरलीधर थोरात (कर्जदारा), (२) सौ. सविता गणेश थोरात (सह-कर्जदारा), (३) जगदीश मुरलीधर थोरात (जामीनदारा)** यांना दि. ३०/११/२०२२ रोजी मागणी योगी खाली पाठवून त्यात नमूद रु. **१०,६६,७५८.०० (रुपये दहा लाख साहसहज हजार सातशे अठठान फक्त)** अधिक त्वावरील पट्टील व्याज खर्च त्यांना नोटीस निळावण्याकडून ६ दिवसांच्या आत भरण्यास कळविले होते.

उपरोक्त नोटीसप्रमाणे मागणी केलेली संपूर्ण रक्कम मुदतीत भरण्यास कर्जदारा यांनी कसूर केलेली आहे. त्या अर्थी, कर्जदारा व तमाग जनेलस कळविण्यात येते की, खाली सही करणारे यांनी खालील परिस्थिपत्र नमूद केल्याने मिळकतीच्या उपरोक्त कायधे निष्ठा ८ सह वाचले जाणारे कलम १३ व पोटकलम १३ अन्वये दिनांक २२ फेब्रुवारी, २०२३ रोजी सांकेतिक ताबा घेतला आहे.

घाबत विशेषतः कर्जदारा / जामीनदारा व तमाग जनेलस सूचित करण्यात येते की, खाली पट्टीलविलेले नमूद केल्याने मिळकतीबाबत कोणीही, कसल्याही प्रकारच्या व्यवहार कर नये. याउपरा कोणीही सदरील मिळकतीबाबत व्यवहारा केल्यात होणे वाचलेला **सेंट्रल बँक ऑफ इंडिया** यांचा रु. **१०,६६,७५८.०० (रुपये दहा लाख साहसहज हजार सातशे अठठान फक्त)** अधिक त्वावरील व्याजाच्या बोजासहित असेल.

संश्लिष्ट मालमत्तेच्या सुमतेलसली असलेल्या उपरोक्त कायद्यामधील कलम १३ चे उपकलम (८) मधील तरतुदीमधे उपलब्ध असलेल्या वेळेसाठी कर्जदारा / जामीनदारा यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

अचल मालमत्तेचे विवरण

मालमत्तेचे मालक: श्री. गणेश मुरलीधर थोरात आणि सौ. सविता गणेश थोरात
मालमत्तेच्या पत्ता: श्री. गणेश मुरलीधर थोरात आणि श्रीमती गगन थोरात यांच्या संयुक्त मालकीच्या निवासी मालमत्तेची नोंदीणी कळणी GGP/3706/2017 दिनांक ०५/०८/२०१७, बिल्डन्ट क्रमांक १६, मुस्तफाबाद, त. गंगापूर जि. औरंगाबाद ६०० चौ.पू. नोंदणी जिल्हा औरंगाबाद आणि सीमा खासिलप्रमाणे.

उत्तर : बाळा जगदलन चंद यांचे घर **दक्षिण** : बाळू बाबुराव गवळी यांचे घर **पूर्व** : रस्ता **पश्चिम** : साईनाथ किसन प्रधान यांचे घर

सही/-
प्रामुखित अधिकारी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया,
(टिप: स्वयं भाषांतर, तफावत असल्यास मुळ इंग्रजी हाथ्य) प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद.

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. १। मुंबई
(वित्त मंत्रालय)

एमटीएनएल भवन, २रा मंजळ, स्ट्रेंड रोड, अपोलो बंदर, बंधवार पार्क,
कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०० ००५.

वसुली अधिकारी,
कर्ज वसुली न्यायाधिकरण-१ समक्ष
विक्रीची उद्घोषणा मांडण्याकरिता सूचना
वसुली कार्यवाही क्र. २७ सम २०१४

इंडियन ओव्हरसीज बँक
विरुद्ध
श्री. सुभाष दुधानी

.....अर्जदार/प्रमाणपत्र धारक
पुढील तारीख: २४/१२/२०२३

.....प्रतिवादी/प्रमाणपत्र ऋणको

ज्याअर्थी सन्माननिय पिठासन अधिकारी यांनी व्याज आणि परिच्ययासह रु. ४९,७५,८९,०१५.६५/- (रुपये एकोणपन्नास कोटी पंचाहत्तर लाख एक्याऐंशी हजार पंधरा आणि पासठ सैते मात्र) ची रक्कम वित्तीय संस्था/ अर्जदार बँकेला चुकती करण्यासाठी एम.ए. क्र. ५६ सम २०१२ मधील वसुली प्रमाणपत्र निर्गमित केले होते.

ज्याअर्थी तुम्ही रक्कम चुकती केलेली नाही आणि निम्नस्थाक्षरीकारांनी खालील नमूद मिळकत जप्त केली आणि तिच्या विक्रीचे आदेश दिले.

तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की विक्रीची उद्घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता दिनांक २४/१२/२०२३ नस्रिचत करण्यात आली आहे. तुम्हाला उद्घोषणा मांडण्यासह येथे सहभागी होण्याकरिता आणि सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बोवा, प्रभार, दावे किंवा दाखिले निम्नस्थाक्षरीकारांना कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे.

मिळकतीचे विस्तृतिकरण

प्लॅट क्र. १४बी, प्रताप को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., जे.पी. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८ असलेल्या स्थावर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. सदर २८ डिसेंबर, २०२२ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायधिकरणाच्या शिक्क्यासह दिले.

सही / -
(अजित त्रिपाठी)
वसुली अधिकारी,
डीआरटी-१, मुंबई

प्रति,
१. सुभाष दुधानी
१४बी, परब सीएचएस लिमिटेड,
जे.पी. रोड, अंधेरी (पश्चिम),
मुंबई-४०० ०५८.

PUBLIC NOTICE

Smt. RAMBHABHAI HARGOVINDAS BHUTA / Shri KISHOR HARGOVINDAS BHUTA were joint Members of the Sai-Arunn Co-Operative Housing Society Limited having, address at **CTS/925A, Jaywant Sawant Road, Dahisar (West), Mumbai - 400068** and holding Flat No. **B/308** in the building of the Society, died on **28/04/1999 & 12/08/2012** respectively without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital/ property of the Society within a period of **20 days** from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased members in the capital/ property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/ objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased members in the capital/ property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the Society/ with the Secretary of the Society between **11.00 A.M. to 9.00 P.M.** from the date of publication of the notice till the date of expiry of this period.


**For and on behalf of
The Sai-Arunn CHS Ltd. Sd/-
Hon. Secretary**

Date: 25/02/2023

Place: Mumbai

शुद्धिपत्र

दै. नवशक्तिमध्ये २३/०२/२०२३ रोजी पान क्र. ४ वर छापून आलेल्या महानगर देण्डाधिकारी ५७ वे न्यायालय कुला, मुंबई यांच्या शिकव्यामिशी जारी करण्यात आलेल्या 'जाहीर प्रगटन' सूचनेमध्ये २ च्या परिच्छेदात श्री महादेव जागू भोंर्डे यांच्या मृत्युचा दिनांक '२६/०४/२०१८' एवजी '२६/०९/२०१८' असा वाचावा.



एसव्हीसी टॉवर, जवहर नगर, मुंबई

विवर्तन

विक्रीसाठी मालमत्ते

(सिक्कुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन)


कजंदार/गाहाणवटदाराचे नावे

१. श्री. शंकरकुमार चंद्रदेव पावसान
२. श्री. बसंत भुट्टान पावसान
३. श्रीमती. विनीता शंकरकुमार पावसान

मालमत्तेचे ठिकाण आणि विस्तृत तपशील

कोपरखेणे, नवी मुंबई- ४०० ७७९
क्र.११२, सेक्टर क्र.१९ या भूखंडा
आलेल्या "लक्ष्मी मदन" या नावाने ओळख
झुमारांमधील तळमजल्यावर १६० चौ.
इंग्रजीत आलेल्या प्लॉट क्र. ०१

[illegible][illegible]



एस्व्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि.

(महाराष्ट्र सेवाग्रह बँक) स्थापना : १९७६

उपबन्धने के अधीनस्थ

दिल्ली बँकिंग कोऑरेटिव बँकिंग इतर भारतीय बँकिंग

वसुली विभाग

एस्व्हीसी टॉवर, जवाहरलाल नेहरू रोड, वाकोला, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०० ०५५.

दुधन्वी क्रमांक : ७१९९९९७०/१७५/९२८/९८६/९७१

विक्रीकरिता जाहीर सूचना

विक्रीसाठी मालमत्ता "जसे आहे, जिते आहे आणि जे आहे ते आहे तत्वावर"

(सिव्हरियाट्रायडेशन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल अससेस अँड एफासिमेंट ऑफ सिव्हरियाट्री इंटरस्ट एंक्ट, २००२ च्या अंतर्गत तत्वावर घेण्यात आलेली मालमत्ता)

कर्मदारा/गाहाणवटदाराचे नांव	दि. ३१.०१.२०२३ नुसार थकित शिल्लक			
१. श्री. शंकुकराम चंद्रवरे पाख्यान २. श्री. वसंत भुट्टान पाख्यान ३. श्रीमती. विनीता शंकुकुमार पाख्यान	दि. ३१.०१.२०२३ रोजीनुसार रु. १५,५३,६०८.०० (रुपये चौदा लाख त्रेपन्न हजार सहासो सहा फक्त) अधिक दि. ०१.०१.२०२३ पासतुच्चा कारगनुसार व्याजसह, या नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे आणि देयाच्चा तारखेपर्यंत वाजदोशिर खर्च/मुल्क इत्यादी.			
मालमत्तेचे ठिकाण आणि विस्तृत तपशील	राखीव किंमत (रुपये लाखात)	पाहणीची तारिख आणि वेळ	वयाणा रकम (रुपये लाखात)	निविदा उपडुप्याची तसेच निविदाची तारीख आणि वेळ
कोपरखेणे, नवी मुंबई- ४०० ७०९ येथे स्थित प्लॉट क्र. १११, सेक्टर क्र. १९ या भूखंडावर बांधण्यात आलेल्या "लक्ष्मी यदत" या नावाने आळखल्या जाणाऱ्या झुमरारामधील गळमजगटवारी १६० चौ. फू. विल्डअप सॅफ्टप्लॅट अम्लेला फॅट कर नं.	१९.२०	१८.०३.२०२३ रोजी स. १०.०० ते ३.००	१.१२	२९.०३.२०२३ रोजी स. ११.३० वा.

1. विक्री ही सदर जाहिरातीत निर्देशित तसेच निविदा प्रकाशित व्हित अटी व शर्तीच्या अधीन आहे. वरील निर्देशित मालमत्तेचा पुढील तपशील नोंदविलेला प्रत्येक बँकेच्या वरील पत्त्यावरील निविदा कार्यालयातून प्रवेश करायचा आहे. शेरू शकतील.
2. इच्छुक बोलीदारांनी प्रत्येक मासमेवकालाच्या **मोहोरबंद निविदा** केवळ व्हित निविदा प्रक्रांतूनच सादर कराव्यात. प्रस्ताव १०मेच्या १०% इतक्या इच्छया डीडी/ गीओसमेवत तसेच पातयाता निविदा शुल्क रु. १०००/- चे प्रत्येक **पहिली कोटी-कोऑरिटेव्ह बँक लिमिटेड**च्या नावे जारी **मुंबई येथे** येथे शेजुल्ल बँकेच्या धनाकासमेवत व्हित निविदा रु. १०००/- प्रमाणे **मोहोरबंद निविदा** वरील पत्त्यावरील कोऑरिटेव्ह कार्यालयात ठेवलेल्या निविदा पेटीत दि. २९.०३.२०२३ रोजी स. १०.०० वाजता वा तत्पुर्वीपर्यंत सादर कराव्यात.
3. निविदा वरील अनुसूचीमध्ये/ इंदिया मुंबई येथील कोऑरिटेव्ह कार्यालयात उपस्थित येतील.
4. कर्जदार, सर्वेचित निविदाकार/ हमीदारा/ प्रतिक रक्कम घ्यायचे मानक वा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी निविदा उपग्रहण्याच्या वेळेस उपस्थित राहू शकतील. विक्री आयोजित करण्याचा सर्णी अधिकार केवळ प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखून आहे, यामध्ये मालमत्तासोटी सोंवताना विक्री मोठ्या प्रमाण करणारासोटी बोलीदारादरम्यान अंतर्बोली/ बोलणी आयोजित करण्याचा परवानगी असेल. त्यामुळे बोलीदारांनी स्वतःला वा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहवे.
5. यशस्वी बोलीदारास अधिकरस्ताकनासोटी देय प्रभार/ शुल्क जसे स्टॅम्प ड्युटी, नोंदणीकरणा शुल्क, प्रासंगिक खर्च, लागू असल्याप्रमाणे मालमत्ता व्यवहारा म्युल्क्या १% दाने डीडीएर आदींचे प्रदान करावे लागेल. यशस्वी बोलीदारांसोटी सर्व वैधानिक दंडी, काही असल्यास, त्यांसोटी प्रदान करावे लागेल तसेच अन्य धर्तीक देय जसे व्हितु प्रभार, पाणी प्रभार तसेच मेटेनॅस प्रभार व अन्य सेवकांसोटी देय रकमा काही असल्यास, त्यांसोटी प्रदान करावे लागेल. बँक (कोपोती धनको) हे विक्री करणेतिय याम्युल्क्या प्रतिकुमु संपत्ती/ थयार मालमत्तसंभारको कोपोतीही पत्त्यावरील/ अनुसूती आदींच्या प्राणणीको कोपोतीही जबाबदारी येत नाहीत.
6. कोपोती करणें दणें कोपोतीही वा सर्व प्रस्ताव स्वीकाराया वा रह करण्याचा अधिकार बँकेकडे राखून आहे व सर्व प्रस्ताव रह करण्यत आयत्यास, कोणत्याही निविदाकार/ बोलीदारासमेवत बोलीणी आयोजित करण्यात येईल वा कोणत्याही निविदाकार/ बोलीदारा वा अन्य तिसऱ्या पक्षकारासमेवत छात्रणी वाट्यादोटीद्वारे मालमत्तेची विक्री करण्यात येईल.
7. साह्युवोटी इंटरस्ट (एफकोसॅमॅट) रुसस, २००२ च्या नियम ६ (२) व ८ (६) अंतर्गत कर्जदार/ हमीदारा/ गृहमिहारा/ गृहमिहारादरम्यान वाद्वारे सूचना देण्यात येते असेवोटी, मागणी सूचनेनुसार यथिक रक्कम घ्यायें. प्रदानित न जाल्यास, सर्व सूचनेच्या अनुषंगाने प्रमाणित/ वरील निर्देशित संपत्तीची विक्री केली जाईल.
8. कायद्याच्या अनुच्छेद (३) च्या उपअनुच्छेद (८) च्या तत्पुर्वीअंतर्गत जाल्यास/ हमीदारा/ गृहमिहारादरम्यान लक्ष वेधून घेण्यात येत आहे की त्यांनी उपलब्ध वेळेमध्ये प्रतिकुमु मालमत्ता सोडवून घ्यावी.
9. पहिलीको को-ऑरिटेव्ह बँक लिमिटेड, पुर्वीची शमाराव विठ्ठल को-ऑरिटेव्ह बँक लिमिटेड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अधिकृत अधिकाऱ्याने सरफेसी कायद्याच्या १३(४) अंतर्गत खालील मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा कर्जदार श्री. शंकरकुमार पावसान यांच्याकडून घेतला आहे.
10. विकार, काही असल्यास, ते केवळ **मुंबई** ज्यालालाच्या अधिकांकाक्षेत असतील.
11. निविदा **माचमी वेसाडुल** <https://www.svcbank.com/Home/Notice - Of - Sale> मालीत प्रदर्शित आहे.